Rajnish spiring Better Life

RAJNISH WELLNESS LTD.

CIN NO - L52100MH2015PLC265526

info@rajnishwellness.com www.rajnishwellness.com 62 022 23065555

Date: 21.07.2023

To, The Listing Compliance **BSE Ltd.** Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai- 400001

Scrip Code: 541601

Dear Sir/Madam,

<u>Sub: Newspaper Advertisement – Unaudited Standalone Financial Results for the quarter ended</u> June 30, 2023.

The Board of Directors at its Meeting held on July 20, 2023 has, inter alia, approved the Unaudited Standalone Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2023.

As per Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the said financial results were published in "Active Times" and "Mumbai Lakshdeep" on 21st July, 2023.

Request you to take the same on record.

Thanking you.

Yours faithfully

For, RAJNISH WELLNESS LIMITED

RAJNISHDigitally signed by
RAJNISH KUMAR SINGHKUMAR SINGHDate: 2023.07.21
11:50:05 + 05'30'

RAJNISHKUMAR SINGH MANAGING DIRECTOR DIN: 07192704

ACTIVE TIMES

PUBLIC NOTICE PUBLIC NOTICE IS HEREBY GIVEN TO THE PUBLIC ING GENERAL That Shri TULSIDAS RAMCHANDRA SATAM a member of the "SHARAYU SHANTINAGAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.' at Sector-2. Shartinagar, Mira Road (East), Than-401 107 holding the flat No. "43/C-18" of "SHARAYU SHANTINAGAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.' with five fully paid up shares bearing distinctive No." 03/1* by the society. Shri TULSIDAS RAMCHANDRA SATAM had nominated his Nephew and Daughter in law MR. PRAFULL ARUN SATAM & MRS. GEETA PRAFULL SATAM duly filled in Nomination Form Dated 27-04-2021 and approved by the society. My clients and the Nominees of the Deceased 'MR. PRAFULL SATAM ' have applied to the said society to transfer the said flat and the said share and interest of the deceased in the capital property in the: society in their joint heme. I on behaff of my clients invites claims or objections from any other legal heirs or claimath' objectors to manifer the said flat and the said share and interest of the deceased member in the capital property of the society any body having any objection or claim, demand by way of inheritance right, sale, gift, release, surrander or mortgage etc. may contact the undersigned with documentary proorivithin 14 days from the date of publication of this notice effer the studeted time imterest of the deceased in the said share and interest of the deceased in the said share right, sale, gift, release, surrander or mortgage right, sale, gift, release, surrander or mortgage right and the said share and interest of the deceased in the said share society. Will be free be deal with the said share society. Bart Stallet and the society will be free be deal with the said share and interest of the deceased in the said flat in the manner provided under the by-slows of the society. Bart JUL223 (MORAMMED ASIF SHAIKH) ADVOCATE HIGH COURT Shop No.2-33 ditham Apart, SHAIMAN AND ASIT SHA MED ASIF SHAIKH) ADVOCATE HIGH hop No. 2-Saidham Apart., Station Road, ır, Mira Road (E), Thane-401 107

PUBLIC NOTICE IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT MUMBAI BORIVALI DIVISION AT DINDOSH S. C. SUIT NO.2052 OF 2016. LONG CAUSE 5/5/16 Plaint Lodged on Plaint admitted on 25/7/16 SUMMONS to answer Plaint under section 27, O.V, rr. 1,5,7 and 8 and O.VIII. 9 of the Code Of Civil Procedure MR. BALGOVIND RAJARAM SHUKLA Age - 56 years, Indian Inhabitant of Mumbai Occupation- Service Residing at Flat No. 103, B/1, Golders Green, Holy Cross Road Extension, I. C. Colony, Borivali (West), Vumbai - 400103, ... PLAINTIFF Versus (1) HOTEL HORIZON PRIVATE LIMITED A Company incorporated under the companies Act. 1956 (2) SHRI VISHAL SHARMA Director of Hotel Horizon Pvt. Ltd. (3) SHRI SAGAR SHARMA, Director of Hotel Horizon Pvt. Ltd. All are having their office address at Hotel Horizon Private Limited, 37, Juhu Beach, Mumbai-400049. ...DEFENDANT Greetings WHEREAS the abovenamed plaintiff/s has/have filed a plaint in this Honourable Court against you the abovenamed defendant/s whereof the following is a concise statements, viz. a) That the defendant be ordered and decree to pay dues salary to the plaintiff the sum of

Rs. 4,30,000/- (Rupees Four Lakh Thirty Thousand Only) with further interest on amount i.e. Rs.4,30,000/-(Rupees Four Lakh Thirty Thousand Only) at the rate of 18% per annum from the date of filing of the suit till payment or realization.

b) Cost of the suit be provided for and c) Such further and other relief's as this Hon'ble Court may deem fit and proper in the circumstances of the case be granted.

You are hereby summons to appear in this Honourable Court on The 31/01/23 & 11/07/23 at Eleven 'O' clock standard time in the forenoon in person or by advocate and able to answer all material question relating to the suit, or who shall be accompanied by some other person able to answer all such question to answer the above named Plaintiff/s and as the day fixed for your appearance is appointed for the final disposal of the suit, you must produce all your witnesses on that day, and you are hereby required to take notice that in default of your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence and you will bring with you (or send by Advocate) any documen in your possession or power containing relating to the merits of the plaintiff/s case o upon which you intend to rely in support of your case.

This 27th day of January 2020 R. S. KUMHAR Advocate for plaintif 10/Somaru Prajapati Nivas, Dhanji Wadi, Khot Kuva Road, Malad (East) Mumbai-400 097

E

कार्यालयाचा पत्ता :-सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, पहिला मजला, सस्मिरा बिल्डिंग, सस्मिरा रोड, वरळी, मुंबई- ४०० ०१८.


जाहीर नोटीस

सर्व संबधीत लोकांस जाहीर नोटिशीने कळविण्यात येते की (महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२ नियम ३ ए वाचावे)

ज्याअर्थी कामधेनु प्रतिष्ठान पी.टी.आर. क्र. ई-१३५६९ (मुंबई) य सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त श्री. भारत करमकर यांनी स.ध.आ V/२०३०/२०२३ यामध्ये उपरोक्त ट्रस्ट ची नोंदणी रद्द करण्या करता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे.

सदरच्या ट्रस्ट ची नोंदणी रद्द करण्यास कोणास काही हरकत घ्यावयाची असेल किंव पुरावा द्यायचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफीयत ही सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत सहाय्यक धर्मादाय आयुक्त-V यांच्या वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. अन्यथा, सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही. असे समजून सदर बदल अहवालावरती अंतिम आदेश करण्यात येईल याची नोंद घ्यावी

ही नोटीस माझ्या सहीनिशी व मा. धर्मादाय सह आयुक्त, बृहन्मुंबई विभाग, मुंबई, यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक १९ माहे जुलै २०२३ रोजी दिली.



PUBLIC NOTICE

NOTICE is issued on behalf of my Clients, (1) Mr. ROHIT ANANDU NAIK & (2) Mr. ABHEEJIT ANANDU NAIK, are residing at Flat No. 318 D - Wing, 3rd Floor, NEW PREETAM CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., Talav Road, Bhayandar (East), Dist. Thane - 401105 SHRI. ANANDU GIRIDHAR NAIK, was the owner of Flat No. 318, D - Wing, on 3rd Floor, New Preetam Co-operative Housing Society Ltd., situated on the plot of land bearing old Survey No. 103, New Survey No. 57, Hissa No. 9, of Village Khari, Taluka & Dist. Thane at Talav Road Bhyandar East, Dist. Thane, (hereinafter called the "Said Flat") and he was bonafide member of New Preetam Co-operative Housing Society Ltd., and holding fully paid up Five Shares of Rs. 50/- each, bearing distinctive Nos. from 311 to 315 (both inclusive) under Share Certificate No. 63. My Client's Father SHRI. ANANDU GIRIDHAR NAIK died or 08.07.2011, at Mumbai, and Mother SMT. NISHA ANANDU NAIK died on 19.05.2021, leaving behind them following surviving heirs and legal representatives as per Intestate Succession law by which they was governed: (1) Mr. ROHIT ANANDU NAIK - (Son) & (2) Mr. ABHEEJIT ANANDU NAIK - (Son), (my clients), and there are no other heirs and legal representatives of the deceased person, except those listed above If any person/s has claim any right, title or objection by way of sale, gift exchange, lien in respect of the said Flat, any heirs and legal representatives of the deceased, the same may be send within 15 days from the DATE OF publication of this notice at my office address at Flat No.3, Ground Floor, Anurag C.H.S. Ltd., R.N.P. Park, Opp. R.N.P Garden, Bhayandar (East), Dist. Thane-401 105. Sd/-

Place : Bhayandar Date : 21.07.2023 NIRBHAY R. DUBEY Advocate

PUBLIC NOTICE

This is to inform the public at large that (1) MR. RAMKRISHNA RAGHUNATH HANWATKAR & (2) MRS. ASHA R. HANWATKAR are the joint owners of Flat No. 702, on 7th Floor, in "B" - Wing, admeasuring about 470.25 Sq. Fts. Built-up area, in the building known as "Kshitij, in the society known as "Kshitij CHS Ltd.", situated a Film City Road, Gokuldham, Behind Wagheshwar Temple, Goregaon (East), Mumbai – 400 063, bearing CTS No. 661 of Village -Malad (East), Taluka - Borivali in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban ("the Said Flat"). The said (1) MR. RAMKRISHNA RAGHUNATH HANWATKAR & 2)

MRS. ASHA R. HANWATKAR are also holding in their joint names Share Certificate No. 0059 having Five fully paid up shares of Rs. 50/each, bearing distinctive numbers from 0291 to 0295 (both inclusive) ("the Said Shares").

Thereafter, the said MR. RAMKRISHNA RAGHUNATH HANWATKAR expired intestate on 10/08/2020 at Mumbai without making any nomination and he was absolute 50% owner of said Flat leaving behind nim only legal heirs i.e. SMT. ASHA RAMKRISHNA HANWATKAR (Wife), DR. PRACHI R. HANWATKAR - (Daugnter) and mr. PRATIK RAMKRISHNA HANWATKAR - (Son) as his only legal heirs and representatives.

Any Person/Financial Institution/Bank/Claimants/Objectors having any claim to the abovementioned said Flat either by way of Sale, Mortgage, Charge, Lien, Exchange, Gift, Trust, Release, Easement or by way of legal heirship, succession, administration etc., pertaining to the aforesaid Flat and interest of the deceased member or in any other manner whatsoever is/are required to make the same known at the office of the undersigned in writing, together with supporting documents in evidence thereof within 14 days from the date of publication of this notice hereof, failing which the claims or demands, if any, of such person or persons will be deemed to have been abandoned

> Sd/ Vitesh R. Bhoir, (Advocate) Shop No. 10, Surai Bali Niwas

Station Road, Opp. Registration Office, Goregaon (West), Mumbai-400 104.

RAJNISH	WELLNESS	LIMITED
	CIN: L52100MH2015PLC265526	
Desistant Office Dates of 15	OD One had added Franks Ob adams Mars	

Telephone Nx 022 2005555 48 Email kind and a Telephone Nx 022 2005555 48 Email kind and a Extracts of Statement of Standalone Un-Audited Electronic ted Financial Results for the quarter ende 30th June, 2023. (Rs. in Lac Year Ende PARTICULARS 30.06.2023 31.03.2023 30.06.2022 (Unaudited) (Audited) (Audited) 31.03.202 (Audited) Total Income from Operations Other Income 851.0 570.7 470.60 2502.0 64.6 132. ss) for the period (before Tex, Exceptional and/O let Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/Or xtraordinary itema) Extraordinary Items 73.13 (115.32 90.8 46.0 73.13 (115.32 90.82 21 let Profit/(Loss) for the period After tax (after Exceptional and Or xtraordinary items) 54.8 (86.49 68.1 (5.24 EXtribution by remove for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) Equity Share Cognited (face Value of Fs. // per share) Reserve (Excluding Revelueiton Reserve) as shown in the Audite 7684.7 105.16 7684 7684. Excluding Revaluation set of the previous year e For continuing and discontinuing Operations

0.007 (0.01125) (0.01125) 0.64771 (0.0 es: The Financial Results of the company for the quarter year ended 30th June 2023 have been reviewed and recommended b the audit committee and approved by the Board of Director of the Company in their respective meetings held on 20th July, 2023 The provise period figures have been regrouped witherever nocessary. The Statutory auditors of the Company have carried out a "Limited Review" of the above results as per Regulation 33 of the SEBI (Lating Obligation and Disclosum Requirement) Regulations, 2015. biligation and Disclosure nequirements in source with the suits have been prepared in accordance with the lar Section 133 of the Companies Act, 2013. empanies (Indian Accounting Standard) Rules, 201 Reinishicumar Surendraprased Singh Managing Director Date: 20.07.2028 Place: Mumbal

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE is issued on behalf of my Clients (1) Shri. Jayesh J. Thumbar & (2) Smt. Anita J. Thumbar, Owners of Shop No. 8, on Ground Floor, JAY SHIV DARSHAN CO-OP. HSG. SOC. LTD. situated on the Plot of land bearing Old Survey No. 168, New Survey No 29, Hissa No. P, Village - Khari, Taluka & Dist. Thane, at R.N.P. Park Next to Jesal Park, Bhayandar East, Dist. Thane-401 105 (hereinafter called the "Said Shop"). The said Original Chain of Agreement for Sale dated 23.09.2004, between M/s.J.J. Properties, Promoters/Builders) therein called the Party of One Part And Shri Somnath D. Anchan (Purchaser/s), therein called the one part. The said Original Chain of Agreement for Sale dated 23.09.2004 in respect of the said Shop has been lost/misplaced and the same is not traceable in spite of my client's best efforts and they have already lodged document missing complaint at Navghar Police Station, vide Reg. No. 1532/2015 dated 08.09.2015.

If any people has claim any right, title or objection by way of sale, gift exchange, lien, the same may be send within **15 days** from date of publication of this notice at my office address at Shop No.3, Ground Floor, Anurag CHS Ltd., R.N.P. Park, Opp. R.N.P. Garden Bhayandar (East), Dist. Thane - 401 105. Sd/-

Place : Bhayandar Date : 21.07.2023

FORM NO. URC-2

NIRBHAY R. DUBEY

Advocate

Sd/

Sd

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act

[Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the Companies

(Authorised to Register) Rules, 2014]

Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6, 7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana) - 122050, that M/s. KSK INTERNATIONAL, a partnership firm may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013 as a company limited by shares.

- The Principal objects of the company are as follows:"To carry on business of Manufacturing and Trading of Artificial and Immitation Jewellery".
- A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at 1st Floor, E-5, Gala No. 123, Bhum World Industrial Park, NH3, Pimplas Road, Bhiwandi, Thane - 421302.
- Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6,7, 8 Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana) - 122050, within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Name (s) of Applican

1. Sushil Kantilal Jain (Partner

Dated this 21st day of July, 2023 2. Priyanka Sushil Jain (Partner Place: Thane

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all that my client viz. Mr. Taher Ibrahim Sathi is Owner of Flat No. A-11, on the 1st Floor, Building No. D, area admeasuring 530 Sq. Ft. Carpet, in the Society known as SAI HILL NAGAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., Situated at Kopri Naka, Chandansar Nagar, Constructed on land bearing Survey No. 3 4, Hissa No. 4 & 5, Village Chandansar, Taluka Vasai, Virar (East) District Palghar 401 305 who has represented that (1) Vide Agreement Dated 1989 M/S. J. J. CONSTRUCTION, being Promoters therein sold above said Flat to MR. EBRAHIM HARON SATHI & MRS. HAMIDA E. SATHI, being Purchasers therein. Whereas the said SHRI. EBRAHIM HARON SATHI died intestate on 26/07/2020 and his wife SMT. HAMIDA IBRAHIM SATHI died intestate om 11/03/2023 leaving behind them (1 Siddhik Ibrahim Sathi, (2) Taher Ibrahim Sathi & (3) Ajaz Ibrahim Sathi as their only legal heirs and representatives in respect of the said Flat. Whereas by due procedure of law Society has transferred said Flat and Share Certificate in respect of said Flat in favour of Mr. Taher Ibrahim Sathi All Persons including legal heirs, claiming any interest in the said Flat o any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment of otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned at his Office No. 3, Tare Compound, Near Krishna Hotel



MUKHYA MANTRI GRAM SADAK YOJANA - II (MMGSY - II)

e-Procurement Notice

TENDER Notice No. 33 /2023-24/ dt. 20/07/2023 5TH Call The Superintending Engineer, PMGSY, Konkan Region, Thane on behalf of Government of Maharashtra invites the bids on percentage rate basis in electronic tendering system for construction of road under Mukhya Mantri Gram Sadak Yojana -II in the district of Sindhudurg in 2 package for 20.915 km length with Construction cost Rs. 1387.1 Lacs & cost of maintenance Rs. 108.99 lacs towards their maintenance for five years from the eligible contractors registered with Govt. of Maharashtra. in Public works department / Rural Development Department in appropriate class.

Date of release of Invitation for Bids through eprocurement: 20 /07/2023 17:30 Hours.

Availability of Bid Documents and mode of submission : The bid document is available online and submitted should be online https://mahatenders.gov.in. The bidder would be required to register in the web-site which is free of cost. For submission of the bids, the bidder is required to have a valid Digital Signature Certificate (DSC) from one of the authorized Certifying Authorities. Last Date / Time for receipt of bids through e-

procurement: 27/07/2023 upto 17.30 hours.

For further details please log on to https://mahatenders.gov.in

Sd/- Superintending Engineer Pradhan Mantri Gram

Sadak Yojana Konkan Region, Thane

SUNRISE INDUSTRIAL TRADERS LIMITED Regd. Office: 503, Commerce House, 140, N. M. Road, Fort, Mumbai - 400 023 Website: www.sunriseindustrial.co.in Email: <u>sittid@ymail.com</u> CIN - L67120MH1972PLC015871.

Notice of Annual General Meeting, E-voting & Book Closure

Notice is hereby given that the 51st Annual General Meeting (AGM) of the company will be held on Tuesday, the 29th August, 2023 at 11:30 a.m. at the Registered Office of the Company to transact the business as set out in the Notice convening the meeting which has been dispatched to all the shareholders on 19th July, 2023 at their registered addresses along with the Directors' Report and Audited Accounts for the year ended 31st March, 2023.

As per Section 108 of Companies Act,2013 ("the Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 ("the Listing Regulations"), the Company is pleased to provide its Members the facility to cast their votes by electronic means on all the resolutions set forth in the Notice which includes remote e-voting (i.e. voting electronically from a place other than the venue of the general meeting) and voting at the AGM. The Company has engaged the services of **National Securities Depository Limited. ("NSDL")** for facilitating voting by electronic means. The e-voting period will commence at 9.00 AM. on Saturday, the 26^o August, 2023 and ends at 5.00 PM. on Monday. 28* August, 2023. The e-voting module will be disabled by NSDL for voting thereafter. The other details pursuant to the provisions of the Act and the Rules are given hereunder.

Members of the Company holding shares either in physical form or in demat form as on the cut-off date of 21st August, 2023 only shall be entitled avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM.

) Persons who have acquired shares and became members of the Company after the dispatch of Notice but before the cut of date of 21*August, 2023, may obtain their User Id and password for e-voting from National Securities Depository Limited. ("NSDL" at evoting@nsdl.co.in.

) The Notice of the AGM is also available on <u>www.evoting.nsdl.com</u>. For deta led instruction pertaining to e-voting, Members may refer to Note 20 of the Notice of AGM.

b) Members who have casted their votes by remote e-voting prior to the meeting may als attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

5) Notice of 51st Annual General Meeting along with instruction of e-voting is also available

on website of company at www.sunfiseindustrial.co.in and also on website of Bombay Stock Exchange at www.bseindia.com.

In case of any queries pertaining to e-voting, you may refer to the FAQs for shareholders and e-voting manual for shareholders available at <u>www.evoting.nsdl.com</u> or contact NSDL at Tel. 1800-222-990 (toll Free).

NOTICE is further given pursuant to the provisions of Section 91 of Companies Act, 2013 and rules made thereunder and Regulation 42 of the Listing Regulations, the Registrar of Members and Share Transfer books of the Company will remain closed from Tuesday, 22th August, 2023 to Tuesday, 29th August, 2023 (both days inclusive) for the purpose of the AGM of the Company

BY ORDER C	OF THE BO	AR
		SD
	Owner b De	

Suresh Raheja Whole Time Director Date: 20th July, 2023 Place: Mumbai (DIN:00077245)

PUBLIC NOTICE

PUBLIC AT LARGE is hereby informed that my client SHRI.SATISH YASHWANT NARWANKAR, presently residing at "The Empire"; Plot No. 156, Abhinav Nagar Cooperative Housing Society Limited, Borivali (East), Mumbai 400 066 | hereby declare are as under -

That M/s. Abhinav Nagar Cooperative Housing Society Limited has allotted Plot No. 156, admeasuring 4302 sq. ft. equivalent to 478 Sq. yards or to 433.10 Sq. meter, in the said approved layout of M/s. Abhinav Nagar Cooperative Housing Society Limited, for the said Larger Plot (*hereinafter* for brevity's sake referred to as "**said Plot**") to Shri. Yashwant Sakharam Narwankar and also admits him as a member of their society by issuing Share Certificates No. 315 issued on 01.10.1967 for 5 (Five) fully paid-up Shares of Rs. 50/- each having distinctive numbers from 1211 to 1215 (both inclusive). (hereinafter for brevity's sake referred to as "said Share certificate")

hat Shri Yashwant Sakharam Narwankar has con a buildir having a total constructed area of about 2327 Sq. ft. (Built Up area)& known as 'YESHNITA' [now known as "The Empire"] consist of ground plus 02 upper floors (without - lift). The Building was completed in the Year 1991 & is used only for the approved residential purpose. The constructed structure is duly assessed to tax by the R/Central Ward of MCGM under its SAC No. RC-1509300060000. (hereinafter for brevity's sake referred to as "The said Building") on said Plot. That Shri. Yashwant Sakharam Narwankar is expired on Shri. Yashwant Sakharam Narwankar is died at Mumbai on 10-08-2003, without executing & will or testaments. And his wife Yashwant Sakharam Narwankar [i.e. Smt. Vanita Yashwant Narwankari] predeceased him & died on 24.03.1987. and Value Training and the Marker Smt. Sarita Ravindra Rasa [Nee Miss Sarita Yashwant Narwankar] died at Mumbai on 25.02.2019, without leaving behind any will or executing any testament. That under a Release Deed dated 20.04.2023 duly registered with the office of Jt. Sub. Registrar Borivali No. 5 (M.S.D.) under Document no.BRL-5- 6909-2023, registered on 20.04.2023, 1) Smt.Rohin iRavindra Rasal Nee Kurn. Sucharita Yashwant Narwankar; 2) Shri. Ravindralaxman Rasal; 3) Shri. Swapnii Ravindra Rasal; AND 4) Kum. Priya Ravindra Rasal have jointly & severally released & transferred their respective share's, currulatively equal to 50% undivided shares in the aforesaid shares of the society, the aforesaid Plot of land & the aforesaid Building, in favour of their joint heir, i.e. Shri. Satish Yashwant Narwankar. That under a Release Deed dated 8TH June 2023 duly registered duly registered with the office of Jt. Sub. Registrar Borivali No. 5 (M.S.D.) under document no. BRL-5-/10002/20223, registered on 8TH June 2023, Shri. Suresh Yashwant Narwankar has released & transferred his share, equal to 25% undivided shares in the aforesaid shares of the society, aforesaid Plot of land & the aforesaid Building in favour of his joint heir i.e. Shri. Satish Yashwant Narwankar. That aforesaid Release Deed dated 20.04.2023 and Release Deed dated 8TH June 2023 are excising, valid and still in force and binding on parties herein and my client.

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED
FFICE: Cerebrum IT Park B2 Building 5th floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 411014

CORPORATE OF Branch Office : 3rd floor, Khullar Chambers, 304 and 305 Munie Chowk, Sitabuldi, Nagpur-440012

Place : Mumbai.

Date : 21 July, 2023.

CORRIGENDUM This is in reference to the Possession notice published Under Section 13(4) of SARFAESI Act. in case of (LOAN ACCOUNT No. (LAN No. 406HML50472540 and 406THL50472545) ZAKIR AHAMAD HUSSAIN (Borrower) published in this news paper on 20-07-2022. In the Wrongly written "the date mentioned in the Bottom is 30.07.2023" Pls Read as "the date mentioned in the Bottom is 20.07.2023" The change should be read as part and Parcel of the earlier publication. Authorized Officer Bajaj Housing Finance Limited Date: 21/07/2023 Place :- NAGPUR Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd. Notice 8 for Sale (Multistate Scheduled Bank) R.O. & H.O.: "Arvindbhai Maniar Nagarik Sevalay", 150' Ring Road, Nr. Raiya Circle, Rajkot. Ph. 2555716 In terms of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (SARFAESI Act-2002) Pursuant to the possession of the property described herein below is taken by the Authorized Officer 10/06/2023 under SARFAESI Act. 2002 for recovery of the secured debts of Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd., from SONI HARSH BHARATBHAI. OFFERS are invited by the undersigned in sealed cover for purchase of this property within 30 days from the date of this Notice, brief particulars of which is given hereunder on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS". For inspection of the property and tender form, one can contact us at Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd., Arvindbhai Maniar Nagarik Sevalay, Recovery Department, Head Office, 150 Feet Ring Road, Near Raiya Circle, Rajkot.or our Malad Branch -> Date fixed for inspection of the property: 19.08.2023 (11:00 AM To 4:00 PM) -> Last Date for submission of tender: 25.08.2023 (upto 4.00 PM) -> Date, Time & Place of Opening the tenders: 28.08.2023, 11:00 AM, at 'Arvindbhai Maniar Nagarik Sevalay',150" Ring Road, Nr.Raiya Circle, Rajkot Total Reserve Amount **Description of Property** Dues Price of Deposit Immovable Property situated in Rajkot Dist., Sub-Dist. Rajkot, City in Rajkot, Known as Gundawadi Street No.14/6 area land admeasuring area 125-42 Sq. Meter Built on "Kalpavruksha' Apartment Flat No.3 on First Floor which have admeasuring Built-6.74.037=00 Up area 30-29 Sq. Meter (326-00 Sq. Feet) acquird vide Regd

sale deed No.7721, dated 01/10/2018 in the name of Harsh Rs. Rs. unapplied Bharatbhai Soni and bounded by as Under : 6,81,000/-68,100/-Interest North :- Other's Proprety after This Building Open Space w.e.f. South :- Stair Case and Flat No.5 01/07/2023 East :- Other's Proprety after This Building Open Space West :- Gundawadi Street No. 14 after This Building Open Space (Short Address : "Kalpavruksha Apartment", Flat No.3, 1st Floor, 14/6 Gundawadi, Rajkot)

Terms & Conditions: 1. The immovable property is to be sold on 'As is where is' and 'As is what is' basis. 2. The purchaser will have to pay any type of Govt. dues / Semi. Govt. dues / Municipal taxes / Electricity Bills etc., if any, due on this property. If any document relating to this property is pending for payment of stamp duty, the purchaser will have to pay the same. 3. In the court cases, if any, relating to this Property, the orders of the court, would be binding to the purchaser, 4. The tenderer can bid for any amount, but he is to submit a Banker's Cheque/Demand draft of 10% of Reserve Price as deposit, as mentioned above payable to Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd., Rajkot with the tender. 5. One can get tender form from the undersigned or Malad Branch 6. The Bank reserves its right to accept or reject any tender. Property may not be sold below reserve price. 7. The tenderer will be required to pay 25% of the bid price on acceptance of his tender (10% of the reserve price submitted with the tender will be taken into account) 8. if the successful tenderer will fail to pay the accepted bid price, the amount of deposit will be forfeited by the Bank. 9. On unacceptance of the tender the amount of deposit will be refunded without any interest thereon. 10. The authorized officer does hereby state that, the bank is not aware about any charge or tax or liability for the said property. However, the bidder shall ensure by his own sources to find out any charges, lien, encumbrance, property tax, Government dues in respect of the property and the same shall be the responsibility of the tenderers. 30 days Statutory Sale notice to the Borrower, Guarantors & Mortgagor.

*Prospective buyer may also visit our website www.rnsbindia.com for sale advertisement. Dt 10/07/2023

Dt. 19/07/2023	Authorized Officer,	
Rajkot.	Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd., H.O., Recovery Dept., Rajkot.	

from the date hereof, failing which it shall be presumed that there is no laim over the said Flat.

Place : Mumbai

Date : 21.07.2023

Mr. Kiran E. Kochrekar K. K. Associates, Advocates.

CHANGE OF NAME	CHANGE OF NAME	CHANGE OF NAME
I HAVE CHANGED MY NAME FROM MINAXI PATEL TO MINAXI ARVIND PATEL AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM NIKITA NAINESHKUMAR SONI TO NIKITA NAINESH SONI AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM AAFARIN ATEK SOJAR TO AFRIN SHAHID PIYARJI AS PER DOCUMENT.
I HAVE CHANGED MY NAME FROM SHAHNWAZ PARWEEN / SHAHNAZ PERWEEN TO SHAHNAZ JAMIL AHMAD AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM Sumitha Shetty To Sumitha Shekhar Shetty As per document.	I HAVE CHANGED MY NAME FROM ATEK SOJAR TO ATIF RASOOL SOJAR AS PER DOCUMENT.
I HAVE CHANGED MY NAME FROM NILESH SURESH DOSHI TO NILESH SURESHBHAI DOSHI AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM SHEKHAR SHETTY TO SHEKHAR ANAND SHETTY AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM CHAUDHARY FAISAL FIROZ TO FAISAL AHMAD CHAUDHARY AS PER DOCUMENT.
I HAVE CHANGED MY NAME FROM VIPUL GIRDHARLAL SARTANPARA TO VIPUL GIRDHAR SARTANPARA AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM BALESHWARI PENTAIYYA AKKULA TO BALESHWARI PENTANNA AKHULLO AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM CHAUDHARY FIROZ TO FIROZ AHMAD CHAUDHARY AS PER DOCUMENT.
I HAVE CHANGED MY NAME FROM VEERA AVCHARBHAI BHATESHRA TO VEERA AVCHAR BHATESHRA AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM JAWED HUSSAIN TO JAVED ABDUL HAFIZ HUSSAIN AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM FARIDA FIROZ CHAUDHARY & FARIDA BANO CHAUDHARY TO FARIDABANO FIROZ AHMAD CHAUDHARY AS PERDOCUMENT
I HAVE CHANGED MY NAME FROM PHOOLI AVCHAR BHATESHRA TO FULIBEN AVCHAR BHATESHRA AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM RUKHSANA BAIN ABDUL REHMAN SHAIKH TO RUKSANABI ABDUL REHMAN SHAIKH AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM ABBAS KHERODAWALA TO ABBAS ALI KHERODAWALA AS PER DOCUMENT.
I HAVE CHANGED MY NAME FROM FULI AVCHAR BHATESHRA TO FULIBEN AVCHAR BHATESHRA AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM RUKHSANA BI ABDUL REHMAN TO RUKSANABI ABDUL REHMAN SHAIKH AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM MUSTAFA KHERODAWALA TO MUSTAFA ABBAS ALI KHERODAWALA AS PER DOCUMENT.
WE MR SHIVESH NAGJI RAMBHIA AND MRS DELSI SHIVESH RAMBHIA HAVE CHANGED MY SON'S NAME FROM NAMAN KAPIN RAMBHIA TO NAMAN SHIVESH RAMBHIA AS PER DOCUMENT	I HAVE CHANGED MY NAME FROM DIVYA PRAVIN KUMAR PARMAR TO DIVYA PRAVIN PARMAR AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM MUSTUFA KHERODAWALA TO MUSTAFA ABBAS ALI KHERODAWALA AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM
I HAVE CHANGED MY NAME FROM KAPIN NAGJI RAMBHIA TO SHIVESH NAGJI RAMBHIA AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM AJAY TAYA DHOTRE TO AJAY TAMANNA DHOTRE AS PER DOCUMENT.	CHINMAY BHAT TO CHINMAY Balchandra Bhat as per Document.
I HAVE CHANGED MY NAME FROM PUNAM KAPIN RAMBHIA TO DELSI SHIVESH RAMBHIA AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM SHANTA TAYA DHOTRE TO SHANTA TAMANNA DHOTRE AS PER DOCUMENT.	LOST AND FOUND Notice is hereby given that Share Certificate
I HAVE CHANGED MY NAME FROM JITENDRA SINGH / JITENDAR KUMAR SINGH TO JITENDRA KUMAR SINGH AS PER DOCUMENTS	I HAVE CHANGED MY NAME FROM MUKESH KUMAR SHYAMBALI PAL TO MUKESH SHYAMBALI PAL AS PER DOCUMENT.	No.103, having Distinctive Nos. from 1021 to 1030 of Vini Residency Phase 1 C.H.S.Ltd., off S.T. Stand Road, Hanuman Nagar, Nallasopara West, Dist. Palghar – 401203.in the name of Rashmi Rajendra Sawant & Mr.
I HAVE CHANGED MY NAME FROM ARUNABEN HITESH JASOLIYA TO ARUNA HITESH JASOLIYA AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM SANGEETA RAJUKUMAR YADAV TO SANGEETA RAJU YADAV AS PER GAZATTE REGISTRATION NO. M-2337016	Rajendra Sawant have been reported lost/misplaced and an application has been made by them to the society for issue of Duplicate Share Certificate. The Society hereby invites claims or
I HAVE CHANGED MY NAME FROM DKERATHLAL TO DHIRAJLAL PRANLAL PAREKH AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM NOORJAHAN ABDUL MUNAF PATEL TO NOORJAHA MUNAF PATEL AS PER DOCUMENT.	objections (in writing) for issuance of Duplicate Share Certificate within the period of 14 (Fourteen) days from the publication of this Notice. If no claims / Objections are received during this period the Society shall
I HAVE CHANGED MY NAME FROM NAINESHKUMAR SONI TO NAINESH VISHNUBHAI SONI AS PER DOCUMENT.	I HAVE CHANGED MY NAME FROM BHAVA RAM CHOUDHARY TO BHAVESH KUMAR CHOUDHARY AS PER DOCUMENT.	be free to issue Duplicate Share Certificate. Place:Nallasopara (W) Sd/- Chairman / Secretary Vini Residency Phase 1 C.H.S Ltd., Nallasopara (W).

That my client is the absolute owner and absolutely seized and possessed of and/or otherwise well and sufficiently entitled of said Plot and also owne of a building constructed on said Plot.

My client says that he is also member of Abhinav Nagar Co- Operative Housing Society Limited and hold Share Certificates No. 315 issued on 01.10.1967 for 5 (Five) fully paid-up Shares of Rs. 50/- each having distinctive numbers from 1211 to 1215 (both inclusive).

My client says that under Agreement for sale dated 12th June 2023 Registered before office of Joint-Sub-register No.05, duly registered under NoBRL-5-10090 registered on 12-06-2023 executed between Shri.Satish Yashwant Narwankar therein called "The Vendor" and 1)Shri. Santosh Sadashiv Samant and 2) Smt. Shraavani Santosh Samant therein called "Purchaser's" where the said Shri.Satish Yashwant Narwankar has agreed to sale and transfer and 1) Shri. Santosh Sadashiv Samant and 2) Smt. Shraavani Santosh Samant has agreed to Purchased and acquired aforesaid Plot and said Building with terms and conditions agreed between themselves and more particularly mentioned therein.


My client says that he willing to execute reregistered Sale Deed in respect of aforesaid Plot and said Building with 1) Shri. Santosh Sadashiv Samant and 2) Smt. Shraavani Santosh Samant and also willing to transfer aforesaid Share certificate in their name by bhanding over cossession of said Property

PUBLIC AT LARGE ARE HEREBY Any persons having any claim or right in respect of the said premises by way of inheritance, maintenance bequest, gift, sale, mortgage, charge, trust, lease, lien and/or possession encumbrances, licence, lis-pendens, easement, agreement howsoever o otherwise is hereby required to intimate the undersigned at Office, within 14(Fourteen) days from the date of publication of this Notice of his/her such claims, if any, with all supporting documents, failing which the claim and the claims, if any, of such person or persons shall be treated as waived and not binding on my client and Society shall transfer aforesaid share certificate in her name by admitting her as a member of their society in respect of aforesaid flat

Mumbai, dated this 20th day of July, 2023. Sd/-

Amol Arote Advocates High Court, Shop No.04, Shreekrishna Avenue CHS Ltd. Savarpada, Borivali (East), Mumbai-400066. Mob-9820822093 Email. arote.amol@gmail.com

शुक्रवार, दि. २१ जुलै २०२३



BSE

Place

Date:

०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क साधू शकता. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंडस. एन एम जोशी मार्ग. लोअर परेल. मंबई-४०००१३ येथे किंव helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवू शकतात किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर कॉल करा. ठरावांवरील निकाल एजीएमच्या समाप्तीपासून ४८ तासांनंतर घोषित केले जातील आणि ठरावांच्या बाजने आवश्यक मते मिळण्याच्या अधीन राहन एजीएमच्या तारखेला ठराव पारित केले गेले असे मानले जाईल ापासणीसांच्या अहवालासह घोषित केलेला निकाल कंपनीच्या www.ushaascot.com आणि

ई–वोटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत:

contents of the Prospectus or the price at which the equity shares are offered has been cleared, solicited or approved by BSE, nor does it certify the correctness, accuracy or completeness of any of the contents of the Prospectus. The investors are advised to refer to page 137 of the Prospectus for the full text of the Disclaimer Clause pertaining to

However, investors may refer to the entire Disclaimer Clause of SEBI beginning on page 135 of the Prospectus.

	वेबसाइटवर ठेवला जाईल आणि बीएसई लिमिटेडला
कळवला जाईल.	बेस्ट इस्टर्न हॉटेल्स लिमिटेडकरिता
	बस्ट इस्टन हाटल्स लामटडकारता सही/-
	विनयचंद कोठारी
ठिकाण: मुंबई	अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
दिनांक: २० जुलै २०२३	डीआयएन: ०००१०९७४

30th June, 2023. (Ra. Ir PARTICULARS Quarter Ended Year			Year Ended	
FANILCULANS	30.06.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	30.06.2022 (Audited)	31.03.2023 (Audited)
Total Income from Operations	851.00	570.71	470.60	2502.6
Other Income	83.44	64.62	132.98	259.2
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/Or Extraordinary items)	73.13	(115.32)	90.82	46.0
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/Or Extraordinary items)	73.13	(115.32)	90.82	2.1
Net Profit/(Loss) for the period After tax (after Exceptional and Or Extraordinary Items)	54.85	(86.49)	68.11	(5.24
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	0	0	0	
Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- per share)	7684.74	7684.74	105.16	7684.7
Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	o	0	0	
Earnings Per Share For continuing and discontinuing Operations Basic: Diluted:	0.007	(0.01125) (0.01125)	0.64771 0.64771	(0.00068
Notes: 1. The Financial Results of the company for the quarter year ended 3 the audi committee and approved by the Board of Director of the Co 2. The providue particle Signess where been regrouped wherever nee 3. The Statutory auditors of the Company have carried out a "Limite SEBI (Liafley Collegiation and Declosure Requirement) Regulations 4. The above results have been propared in accordance with the prescribed under Section 130 of the Companies Act, 2013. Date: 20.07.2023	impany in their n xessary. d Review" of th x 2015.	espective meet e above result: Indian Accoun Fo	ings held on 20 s as per Regula	th July, 2023 ation 33 of the Rules, 2015 ness Limited Solf-

नमुना क्र.आयएनसी-२५ए पब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये रुपांतरणासाठी वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ४१, सुधारितप्रमाणे प्रकरणात आणि एस.ए. इन्फ्रा व्हेन्चर लिमिटेड (सीआयएन: यु७४१२०एमएच१९९६पीएलसी०९८५३८) याचे **नोंदणीकृत कार्यालय,** २२०, उद्योग भवन, सोनावाला लेन, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३, महाराष्ट्र, भारत. सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **१० जुलै, २०२३** रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतरणासाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नियोजित स्थिती/बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत संबंधित **क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, १००, एव्हरेस्ट**, **५वा मजला, मरीन ड्राईव्ह, मुंबई–४००००२, महाराष्ट्र** यांच्या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमुद केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. एस.ए. इन्फ्रा व्हेन्चर लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय,** २२०, उद्योग भवन, सोनावाला लेन, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३, महाराष्ट्र, भारत अर्जदारांच्या वतीने व करित एस.ए. इन्फ्रा व्हेन्चर लिमिटेड सही/ श्री. सुरेश देवरा सचालव

ठिकाण: मुंबई दिनांक: २१ जुलै, २०२३ ज्या भागधारकांनी त्यांचा ई–मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही त्यांना एजीएमच्या सूचने ध्ये नमूद केल्यानुसार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एकतर एजीएमपूर्वी उपलब्ध असलेल्या रिमोट ई–व्होटिंग प्रणालीद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे त्यांचे मत देण्याची संधी असेल. एजीएम दरम्यान उपलब्ध. डिमॅट व वास्तविक स्वरुपात भाग धारण करणाऱ्या भागधारकांना मतदान करण्याची पद्धत एजीएम सूचनेमध्ये प्रदान केली जाईल.

इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व

www.nseindia.com वेबसाईटवर आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस

लिमिटेड (सीडीएसएल) च्या <u>www.evotingindia.com</u> वेबसाईटवरही

पुस्तक बंद होण्याची तारीख आणि लाभांश:

उपलब्ध आहेत.

- अ) कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि लिस्टिंग रेग्युलेशनस च्या नियम ४२ नुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त आणि ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता समभागावर अंतिम लाभांश देण्यासाठी सदस्यांची नोंदणी आणि कंपनीची शेअर हस्तांतरण पुस्तके शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३ ते शुक्रवार, १८ ऑगस्ट २०२३ (दोन्ही दिवसांसह) पर्यंत बंद राहतील.
- ब) एजीएममध्ये सदस्यांच्या मान्यतेनुसार रेकॉर्ड दिनांक अर्थात ११ ऑगस्ट, २०२३ रोजी लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात व सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना लाभांश देण्यात येईल.
- क) ज्या शेअरधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केले आहेत त्यांना लाभांशाचे पेमेंट इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जाईल. ज्या शेअरधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर लाभांश वॉरंट/ डिमांड ड्राफ्ट पाठवले जातील.
- ड) भागधारकांनी लक्षात ठेवावे की आयकर कायदा, १९६१, वित्त कायदा २०२० द्वारे सुधारित केल्यानुसार, १ एप्रिल, २०२० नंतर कंपनीने दिलेला किंवा वितरित केलेला लाभांश भागधारकांच्या हातात करपात्र असेल असा आदेश देतो. त्यामुळे कंपनीने सांगितलेल्या पेमेंटच्या वेळी स्त्रोतावर कर कपात करणे आवश्यक आहे. भागधारकांना विनंती केली जाते की त्यांनी त्यांचे निवासी स्थिती, पॅन, श्रेणी डीपीसोबत आयटी कायद्यानुसार पूर्ण करा आणि/किंवा अद्यायावत करा.

ई–मेल/बँक खाते नोंदणी/अद्यायावत करण्याची पद्धत:

अ) डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या आणि त्यांचे केवायसी तपशील अपडेट केलेले नसलेल्या सदस्यांना त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींमार्फत त्यांच्या डिपॉझिटरीजमध्ये ई–मेल आणि इतर केवायसी तपशीलांची नोंदणी करण्याची विनंती केली जाते.

यामुळे सभासदांना २०२२-२३ च्या वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती, सूचना, रिमोट ई-वोटिंगच्या सूचना, व्हीसीमार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याच्या सूचना आणि त्यांच्या बँक खात्यात लाभांशाचे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट प्राप्त करण्यास सक्षम होईल.

सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएम सूचनेत नमुद सर्व टीप लक्षपुर्वक वाचावे आणि विशेषत: एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी माहिती तसेच रिमोट ई–वोटिंग मतदानाचा प्रकार किंवा एजीएम दरम्यान ई–वोटिंगने मतदान माहिती | वाचावी

ठिकाणः

दिनांकः

डीआयएन:00९१४६८८

	मंडळाच्या आदेशान्वये
	टिप्स फिल्म्स लिमिटेडकरिता
	सही/-
ः मुंबई	विनित के.भानुशाली
: २० जुलै, २०२३	कंपनी सचिव

LEAD MANAGER TO THE ISSUE	REGISTRAR TO THE ISSUE	COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER		
INVENTURE MERCHANT BANKER SERVICENTY F. LTD. Enhancing Formanes. Boriching Eives				
INVENTURE MERCHANT BANKER SERVICES PRIVATE LIMITED	PURVA SHAREGISTRY (INDIA) PRIVATE LIMITED	Sonal Gandhi		
Private LimiteD 2nd Floor, Viraj Tower, Nr. Andheri Flyover (North End), Western Express Highway, Andheri (East) Mumbai – 400 069, Maharashtra Tel No: +91 22 4075 1500 Fax No: +91 22 4075 1511 Email: compliance@inventuremerchantbanker.com Investor Grievance Email: redressal@inventuremerchantbanker.com Website: www.inventuremerchantbanker.com SEBI Registration No: INM000012003 Contact Person: Arvind Gala	9, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Opp. Kasturba Hospital Lane, Lower Parel (E), Mumbai – 400011, Maharashtra, India Tel No.: +91 22 49614132/31998810 Email: support@purvashare.com Investor Grievance Email: support@purvashare.com Website: www.purvashare.com SEBI Registration No: INR000001112 Contact Person: Deepali Dhuri, Compliance Officer	Company Secretary and Compliance Officer 407, Crescent Royale, Off New Link Road, Andheri West, Mumbai – 400053, Maharashtra, India Tel: +91 22 4016 5928 Fax: Not Available E-mail: cs@innovatus.info Website: www.innovatus.info Applicants can contact the Compliance Officer or the LM or the Registrar to the Issue in case of any Pre-Issue or Post- Issue related problems, such as non-receipt of Allotment Advice or credit of allotted Equity Shares in the respective beneficiary account or unblocking of funds etc.		
CREDIT RATING: As this is an Offer of Equity Shares there is no credit rating for this offer.				
DEBENTURE TRUSTEES: This is an Offer of equity shares; hence appointment of debenture trustee is not required.				

DISCLAIMER CLAUSE OF SEBI: Since the Issue is being made in terms of Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, 2018, the Draft Prospectus was furnished to SEBI in

soft copy. In terms of the SEBI Regulations, the SEBI shall not issue any observation on the Offer Document. Hence, there is no such specific disclaimer clause of SEBI.

DISCLAIMER CLAUSE OF BSE: It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited (BSE) should not in any way be deemed or construed that the

IPO GRADING : Since the Offer is being made in terms of Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, there is no requirement of appointing an IPO Grading agency BASIS FOR ISSUE PRICE: The Issue Price is determined by our Company in consultation with the Lead Manager. The financial data presented in the section "Basis for Issue Price" on page 57 of the Prospectus, are based on our Company's restated financial statements. Investors should also refer to the sections titled 'Risk Factors' and 'Financia. Information' on pages 16 and 100, respectively, to get a more informed view before making the investment decision.

BANKER TO THE ISSUE AND SPONSOR BANK: AXIS BANK LIMITED

AVAILABILITY OF APPLICATION FORMS: The Application Forms and copies of the Prospectus may be obtained from the Registered Office of Innovatus Entertainment Networks Limited, Lead Manager: Inventure Merchant Banker Services Private Limited. Application Forms will be available at the selected location of registered brokers, Banker to the Issue, RTA and Depository Participants. Application Forms can also be obtained from the Designated Branches of SCSBs, the list of which is available on the website of SEBI at www.sebi.gov.in. Application Forms can also be downloaded from the website of Stock Exchange at www.bseindia.com.

AVAILABILITY OF PROSPECTUS: Investors should note that investment in Equity Shares involves a high degree of risk and investors are advised to refer to the Prospectus and the Risk Factor contained therein, before applying in the Issue. Full copy of the Prospectus shall be available at the website of SEBI at www.sebi.gov.in; the website of Stock Exchange at www.bseindia.com, the website of Lead Manager at www.inventuremerchantbanker.com and the website of the Issuer Company at www.innovatus.info

RISK TO INVESTORS: Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this Issue unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in this Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of the Issuer and this Issue, including the risks involved. The Equity Shares have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the Prospectus. Specific attention of the investors is invited to the section, "Risk Factors" on page 16 of the Prospectus

ADDITIONAL INFORMATION AS REQUIRED UNDER SECTION 30 OF THE COMPANIES ACT, 2013

Main Objects of the Company as per MoA: For information on the main objects and other objects of our Company. see "History and Certain Corporate Matters" on page 77 of the Prospectus and Clause III of the Memorandum of Association of our Company. The Memorandum of Association of our Company is a material document for inspection in relation to the Issue. For further details, see the section "Material Contracts and Documents for Inspection" on page 198 of the Prospectus

Liability of Members as per MoA: The Liability of the members of the Company is Limited.

Capital Structure: Authorized Capital of Rs. 4,00,00,000 consisting of 40,00,000 Equity Shares of Rs.10 each. Pre Issue Capital: Issued, Subscribed and Paid-up Capital Rs. 2,41,00,000 consisting of 24,10,000 Equity Shares of Rs. 10 each. Post Issue Capital: Issued, Subscribed and Paid-up Capital Rs. 2,41,00,000 consisting of 24,10,000 Equity Shares of Rs.10 each. For details of the Capital Structure, please refer to the chapter titled "Capital Structure" beginning on page 42 of the Prospectus.

Names of the signatories to the Memorandum of Association of the Company and the number of Equity Shares subscribed by them: Given below are the names of the signatories of the Memorandum of Association of the Company and the number of Equity Shares subscribed for by them at the time of signing of the Memorandum of Association of our Company: Pratibha S, Sankhe: 1,000 Equity Shares; Nishant S. Sankhe: 4,000 Equity Shares; Baneesh Dhar: 4,000 Equity Shares and Nalini Dhar: 1,000 Equity Shares.

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the Prospectus dated July 19, 2023. Investors should read the Prospectus carefully, including the Risk Factors on page 16 of the Prospectus before making any investment decision.

		For Innovatus Entertainment Networks Limited On behalf of the Board of Directors Sd/-
e: Mumbai : July 20, 2023		Azharuddin R. Mulla Director

Innovatus Entertainment Networks Limited subject to market conditions, public issue of its Equity Shares and has filed the Prospectus with the Registrar of Companies Mumbai. The Prospectus shall be available on the website of SEBI at www.sebi.gov.in, the website of the Lead Manager at www.inventuremerchantbanker.com, the website of the BSE i.e. www.bseindia.com, and website of the Issuer Company at www.innovatus.info. Investors should note that investment in Equity Shares involves a high degree of risk. For details investors should refer to and rely on the Prospectus including the section titled "Risk Factors" beginning on page 16 of the Prospectus, which has been filed with ROC.

The Equity Shares have not been and will not be registered under the US Securities Act (the "Securities Act") or any state securities law in United States and may not be Issued or sold within the United States or to, or for the account or benefit of, "U.S. persons" (as defined in the Regulations under the Securities Act), except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to the registration requirements of the Securities Act of 1933.